

To,
Head, Listing Compliance Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai -
400 001.

Scrip Code: 542650

Head, Listing Compliance Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1. G Block,
Bandra -Kurla Complex, Bandra (East),
Mumbai- 400051.
Scrip Symbol: METROPOLIS

Subject: Submission of copy of Newspaper Advertisement dated August 6, 2021

Reference: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

This is to inform you that the Board of Directors of the Company on August 6, 2021 approved the Unaudited Standalone and Consolidated Financial Statements of the Company for the quarter ended June 30, 2021.

In this regard and pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we herein enclose the copy of the Newspaper Advertisement dated May 27, 2021 published in the following newspapers:

1. Free Press Journal (English)
2. Navshakti (Marathi)

Thanking you,
Yours faithfully

For **Metropolis Healthcare Limited**

Ameera Sushil Shah
Managing Director
DIN: 00208095
Encl. a/a

BLOOD TESTS • DIAGNOSTICS • WELLNESS

METROPOLIS
The Pathology Specialist

Metropolis Healthcare Limited

Registered & Corporate Office: 250 D, Udyog Bhavan, Hind Cycle Marg, Worli, Mumbai - 400 030.
CIN: L73100MH2000PLC192798 Tel No.: 8422 801 801 Email: support@metropolisindia.com
Website: www.metropolisindia.com
Global Reference Laboratory: 4th Floor, Commercial Building-1A, Kohinoor Mall, Vidyavihar (W), Mumbai - 400 070.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies,
Mumbai City (4)

Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg,
Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/1865/2021 Date: - 28/07/2021

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction,
Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 218 of 2021

Blooming Dale Co-op. Housing Society Ltd., Raj Sunflower Building, No.4A Royal Complex, Eksar Road, Opp. Jain Temple, Borivali (W), Mumbai-400 092. ...**Applicant.**
Versus, 1) 1) M/s. Laxminarayan Enterprises. 2nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdass Road, Kandivali (W), Mumbai-400 067. **2) 2) Shri. Bal Vasant Wagle, 3) Shri. Madhav Vasant Wagle** H.U.F. consisting of (i) **Shri. Madhav Vasant Wagle, (ii) Pushpa Madhav Wagle, (iii) Likhit Madhav Wagle, (iv) Asit Madhav Wagle,** (Last Known Address)Survey No.44, Hissa No.2, Survey No.45, Hissa No.1(Part) CTS No.330/1/A, Royal Complex, Eksar Road, Opp. Jain Temple, Borivali (West), Mumbai-400 092. **4) Dr. Balmohan Vasant Wagle** H.U.F. consisting of (i) **Shri. Balmohan Vasant Wagle, (ii) Smt. Leela Balmohan Wagle, (iii) Ms. Nina Balmohan Wagle,** (Last Known Address) Survey No.44, Hissa No.2, Survey No.45, Hissa No.1(Part) CTS No.330/1/A, Royal Complex, Eksar Road, Opp. Jain Temple, Borivali (West), Mumbai-400 092. **5) Royal Complex Shvetambar Murtipoojak Jain Sang** Royal Complex, Eksar Road, Opp. Jain Temple, Borivali (W), Mumbai-400 092. **6) S.V. Karmarkar Sole Proprietor of M/s. Manav Mandir Construction,** (Last Known Address) Survey No.44, Hissa No.2, Survey No.45, Hissa No.1(Part) CTS No.330/1/A, Royal Complex, Eksar Road, Opp. Jain Temple, Borivali (W), Mumbai-400 092. **7) Manohar T. Karkhanis Chief Promoter of Raja Sarathi Co-operative Housing Society Ltd.** (Last Known Address) Survey No.44, Hissa No.2, Survey No.45, Hissa No.1(Part) Royal Complex, Eksar Road, Opp. Jain Temple, Borivali (W), Mumbai-400 092. **8) Raj Sunflower 'A' Co-op. Housing Society Ltd.** Sunflower Royal Complex, Building No.4C, Eksar Road, Opp.Jain Temple, Borivali (West), Mumbai-400 092. **9) Shree Raj Crystal Co-op. Housing Society Ltd.** Royal Complex, Eksar Road, Opp. Jain Temple, Borivali (W), Mumbai-400 092. **10) Raj Sunflower 'B' Co-op. Housing Society Ltd.** Raj Sunflower Building, No.4B. Royal Complex, Eksar Road, Opp. Jain Temple, Borivali (W), Mumbai-400 092. **11) Tulip Co-op. Housing Society Ltd.** Raj Sunflower Building, No.6 Royal Complex, Eksar Road, Opp. Jain Temple, Borivali (West), Mumbai-400 092. ...**Opponents,** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property. :-

Claimed Area
Unilateral conveyance of land admesuring 824.99 sq. meters along with the proportionate benefits of Recreation Ground area admeasuring 134.20 sq. meters aggregating to 959.19 sq. meters and proportionate undivided rights in Road set back area/DP Road forming part of the larger layout admeasuring 9808.40 sq. meters situate lying and being at Village Eksar, Tal- Borivali, Mumbai Suburban District and in the Registration Sub District of Mumbai City and Mumbai Suburban bearing CTS No.330/1/A of Village- Borivali, at Royal Complex, Borivali West, Mumbai-400092., together with the building standing thereon.

The hearing is fixed on 20/08/2021 at 2.00 p.m.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority,
U/s 5A of the MOFA, 1963.



IN THE COURT OF CITY CIVIL
COURT AT BOMBAY
BORIVALI DIVISION, AT
DINDOSHI, MUMBAI
S.C SUIT NO. 1459 OF 2015
ICICI BANK LIMITED
Banking Company incorporated
Under the Companies Act, 1956
and licensed as a bank under the
Banking Regulation Act, 1949
and having its registered office at
ICICI Bank Tower, Near Chakli
Circle, Old Padra Road,
Vadodara- 390 007,
Gujarat and having Corporate
office at ICICI Bank, Towers, 4th
Floor, South Tower, Bandra-Kurla
Complex, Bandra (E), Mumbai
400051 through its Power of
Attorney Holder
Mr. Jitendra Patil
The Debt Manager, Age.....years
Occupation: Service

....Plaintiff

Versus
UJWALA MAHESH UMBARE
Room No.9, Bahumaster Chawl
Altat Nagar, Gotibar Road,
Ghatkopar(W) Mumbai- 400086

...Defendant No.1

MAHESH DHODDO UMBARE
Room No.9, Bahumaster Chawl
Altat Nagar, Gotibar Road,
Ghatkopar(W), Mumbai- 400086

...Defendant No.2

Take Notice that, this Hon'ble court
will be moved before this Hon'ble
Asst. Session Judge Shri. Shaikh
presiding in the court room No.5 on
09.08.2021 at 11:00 O'Clock in the
forenoon by the above named
Defendant for the following reliefs:
a. That this Hon'ble Court be
pleased to directed the office of
this Hon'ble court to refund a sum
of **Rs.9,50,586/- (Rupees Nine
Lakhs Fifty Thousand Five
Hundred Eighty Six Only).**
b. Ad-interim relief in terms of
prayer (a) above.
c. Such other and further relief as
the nature and circumstances of
the case may require.
Dated this 16th Day of March, 2021

For Registrar,
City Civil Court,
Dindoshi.

M/s. Bhide & Associates
Advocates For the Plaintiffs
D-94, 15th Road, Plot No.187,
Chembur, Mumbai- 400 071.



METROPOLIS HEALTHCARE LIMITED

CIN: L73100MH2000PLC192798

Registered office: 250 D, Udyog Bhavan, Worli, Mumbai - 400 030, Maharashtra, India.

Contact: 022-62582810,

Email: investor.relations@metropolisindia.com • Website: www.metropolisindia.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results For the quarter ended June 30, 2021
(Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) Regulations, 2015)

(₹ in Lakhs) except Earnings per share)

Particulars	CONSOLIDATED			
	For the Quarter Ended		Year Ended	
	June 30, 2021 Unaudited	March 31, 2021 Audited	June 30, 2020 Unaudited	March 31, 2021 Audited
Total Income from Operations	32,676.41	29,173.11	14,312.84	99,798.70
Net Profit / (Loss) for the period before exceptional items, share of profit for equity accounted investees and tax	8,718.28 (1,590.15)	8,165.32 -	351.37 -	24,432.30 -
Exceptional Items	-	-	-	-
Net Profit / (Loss) for the period before share of profit for equity accounted investees and tax	10,308.43	8,165.32	351.37	24,432.30
Share of (loss) for equity accounted investees (net of tax)	-	-	-	-
Net Profit / (Loss) for the period before tax	10,308.43	8,165.32	351.37	24,432.30
Net Profit / (Loss) for the period after tax	7,492.17	6,131.94	287.87	18,334.87
Total Comprehensive Income/ (Loss) for the period	7,440.74	5,952.93	370.33	18,226.86
Equity Share Capital	1,022.57	1,022.33	1,013.63	1,022.33
Other Equity	-	-	-	69,784.18
Earnings Per Share	-	-	-	-
- Basic (Rs. per share) (not annualised)	14.65	12.05	0.57	35.97
(Face value per equity share of Rs. 2/- each)	-	-	-	-
- Diluted (Rs. per share) (not annualised)	-	-	-	-
(Face value per equity share of Rs. 2/- each)	14.58	11.99	0.57	35.79

Notes:

- The aforesaid unaudited consolidated and standalone financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 06, 2021.
- The details as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in relation to the Standalone Results are as follows:

(₹ in Lakhs)

Particulars	For the Quarter Ended			Year Ended
	June 30, 2021 Unaudited	March 31, 2021 Audited	June 30, 2020 Unaudited	March 31, 2021 Audited
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Turnover	26,410.18	23,835.69	11,077.74	81,610.83
Profit before tax	8,172.73	10,939.69	207.05	24,604.79
Profit after tax	5,951.72	9,430.44	219.11	19,755.51

- The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results and Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended June 30, 2021 is available on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.metropolisindia.com.

For Metropolis Healthcare Limited

Ameera Shah
Managing Director
(DIN : 00208095)

Place : Mumbai

Date : August 06, 2021



सेंट्रल बैंक ऑफ़ इंडिया
Central Bank of India
CENTRAL TO YOU SINCE 1911

Central Office: Chander Mukhi, Nariman Point, Mumbai - 400 021
Branch Office: Assets Recovery Branch, 346, Standard Building, 3rd Floor,
Dr Dadabhai Naoroji Road, Fort, Mumbai - 400 023


SALE NOTICE FOR SALE OF MOVEABLE/ IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Moveable / Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantors (s) that the below described moveable / immovable properties mortgaged/ charged to the Secured Creditor, physical possession of which has been taken by the Authorised Officer of Central Bank of India (Secured Creditor) will be sold on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS" and " WHATEVER THERE IS" as mentioned below against the properties for the recovery of amount due to the Secured Creditor from the Borrowers and Guarantors as mentioned below. The Reserve Price and Earnest Money Deposit (EMD) is also mentioned below against each property.


Sr	Name of the Borrower/ Guarantors/Mortgagors & Contact Detail of Branch	Demand Notice Date & Due Amount (Rs in Lacs)	Details of the property	Reserve price / EMD / Bid Increase (Rs in Lacs)
1	Anirudh Civil Engineers and Contractors Pvt Ltd. Mr.Vivek KawdeMr. Aditya Vivek Kawde Mr.Kuldip Bhandari B/o ARB Mumbai Mr. Sai Krishna, Mob:95380 17178/022-40345861	06-08-2016 Rs.1874.11 lacs + Interest +Other Charges if any	Land bearing C.T.S. No. 30(P) Survey No.10, C.T.S No.34(PT), Survey No.8 and C.T.S. No. 36(P) Survey No.9 at Bhandari Compound, Village- Chandivali Saki Naka, Andheri (East), Mumbai – 400 072 (Admeasuring area 1423.12 sq.mtrs.)	1327.07/ 132.71/ 13.00
2	Neil Extrulami Pack Pvt Ltd Mr Nilesh HemaniMrs Dimple Hemani B/o ARB Mumbai Mr. Nilesh Manwatkar, Mob:9689975791 022-40345812	04-08-2016 Rs.6386.68 lacs + Interest +Other Charges if any grampanchayat tax 20.33 lac)	Land of factory,Building, Plant & Machinery at Gut no. 304, S.No. 61, New Satpati Road, Near Shiv Sena Shakha Bhavan Village Dhansar Taluka and Dist Palghar-401 404. (The property is jointly mortgaged with Central Bank of India, Canara Bank and Bank of India)Total area admeasuring 26747 sq.mtrs) Total area of construction is 4420 sq.mtrs i.e 47563 sq.ft.	2004.50/ 200.45/ 10.00
3	Neil Extrulami Pack Pvt Ltd Mr Nilesh HemaniMrs Dimple Hemani B/o ARB Mumbai Mr. Nilesh Manwatkar, Mob:9689975791 022-40345812	04-08-2016 Rs.6386.68 lacs + Interest +Other Charges if any	Only Plant & Machinery at Gut no. 304, S.No. 61, New Satpati Road, Near Shiv Sena Shakha Bhavan Village Dhansar Taluka and Dist Palghar-401 404 (Plant and Machinery is jointly hypothecated with Central Bank of India, Canara Bank and Bank of India	124.80/ 12.48/ 1.00
4	Nova Beauty Care Products Pvt Ltd. Mr.Shankar N Khandare, Ms Gauri S Khandare, Mayadevi Pise B/o ARB Mumbai Mr. Nilesh Manwatkar, Mob:9689975791, 022-40345812	04-07-2015 Rs.553.95 lacs + Interest +Other Charges if any	Residential Unit in Chawl No.26E, Gopi Niwas,Dr.Bhagwandas Indrajit Road, Opp.Ratnesh Mandir Building, Walkeshwar, Mumbai – 400 006Area 83.61 sq.mtrs	202.50/ 20.25/ 1.00
5	Vishnu Steels Partners Gumansingh B. Rajpurohit Pukhram Jasraj Sharma Shantidevi Rajpurohit – B/o ARB Mumbai Mr. Sai Krishna, Mob:95380 17178/ 022-40345861	02-02-2015 Rs.2805.98 lacs + Interest+Other Charges + Govt. & statutory dues	Block no.303,3rd floor, A Wing, Kshijtj Co Op Hsg Soc. Ltd,Plot No.636, Behind HP Petrol Pump, Kapad bazar Road,Mahim, Mumbai- 400 016 , Area :502 sq ft built up	51.58/ 5.16/ 0.50
6			Shop No.103, 1st floor, S-2 Wing, Purnashanti Heights CHS Ltd, Kharton Road,Sejpal Compound, Thane (W) 400 601. Area :1200 sq ft built up	66.32/ 6.63/ 0.50
7	Pasad Impex P Ltd Mr. Pradeep Manibhai Shah(Director) Mrs.Kalpna Pradeep Shah(Director) B/o ARB Mumbai	17-03-2016 Rs.1991.61 lacs + interest + other charges thereon from date of notice + The TMC & Other dues	Shop No.104, 1st floor, S-2 Wing, Purnashanti Heights CHS Ltd, Kharton Road,Sejpal Compound,Thane (W) 400 601Area :1295 sq ft built up	69.70/ 6.97/ 0.50
8	B/o ARB Mumbai Mr. Nilesh Manwatkar, Mob:9689975791, 022-40345812		Shop No.105, 1st floor, S-2 Wing, Purnashanti Heights CHS Ltd ,Kharton Road,Sejpal Compound, Thane (W) 400 601Area :1337 sq ft built up	71.22/ 7.12/ 0.50
9			Unit No. B-29, Basement Floor, 229, Nav Vyapar Bhavan, Block no. 49, P.D.Mello Road , Carnac Bunder, Masjeed Bunder East, Mumbai – 400 009, Built up Area 300.00 Sq Ft	24.00/ 2.40/ 0.25
10	Nimbark Gems Partners: Mr. Ranchhodhbhai Premjibhai Kalathia Mr. Mayur Devraj Kalathi Mr. Rahulbhai Ranchhodhbhai Kalathia Mr. Ankit Maheshbhai Kalathia	09-05-2015 Rs.9006.69 lacs + interest + other charges thereon from date of notice	(1)Office No. 7/2, Unity House, 3rd Floor, M.P. Marg, Opera House, Mumbai – 400004Area 310 sq.ft	81.38/ 8.14/ 1.00
11	Guarantor /Mortgagor Mr. Maheshbhai O. Kalathia ARB Mumbai Mr. Nilesh Manwatkar, Mob No.9689975791		(2)Office No. 7/3, Unity House, 3rd Floor, M.P. Marg, Opera House, Mumbai – 400004 Area 230 sq.ft	60.37/ 6.04/ 0.50
12	Rialto Exim Pvt.Ltd Mr. Suchit C. PatelMrs. Manisha C. Patel Mrs. Varsha M. Patel SAM-1, Nariman Point Mr. Narayanan M. 8879844760/ Mr. Piyush Ganvir8110905241	19-04-2016 Rs.6881.60 Lacs (Both CBI & BoI) + Interest + Other charges	Office Premises at Flat No. 01, 4th Floor, B Wing, "The Jaihind Estate Building No. 1 Co. op Soc. Ltd.", Near Kabutar Khana, Dr. A. M. Road, Bhuleshwar, Mumbai – 400002	180.00/ 18.00/ 2.00
13	Parekh Aluminex Limited Prasenjit Goswami, Diwakarararao Akkala, Abdul Majeed Khan Sirguroh, Taher Hasanali Pothiwala SAM-2, BKC Mr Arvind Kanth, CM, Mobile:9619148234, Mangesh Bhure, Manager Mobile: 8825943113	18.05.2016 11391.00 lac + interest + other charges thereon from date of notice	Flat no 3102, 31st Floor, The Imperial, B.B Narkashe Marg, Tardeo, Mumbai- 400 034 along with 2 Car Parking Space,122 &122A, admeasuring 1783.07 sq feet carpet area.	113.00/ 11.00/ 11.00
14			Industrial Premises Gala no. 201, 2nd floor, A Wing, K.K. Industrial Estate, Near Khatri Bhavan, Section 24, Ulhasnagar-421 003 owned by Mr. Sunder Wadhwani (area 670 sq ft)	24.73/ 2.47/ 0.25
15	Saijiyot Textiles Sunder Tikamdas Wadhwani (Proprietor) Pradeep Agicha (Guarantor)	09-06-2016 Rs.802.72 lac + interest + other charges thereon from date of notice + The TMC & Other dues	Industrial Premises Gala no. 202, 2nd floor, A Wing, K.K. Industrial Estate, Near Khatri Bhavan, Section 24, Ulhasnagar-421 003owned by Mr. Sunder Wadhwani(area 635 sq ft)	23.44/ 2.34/ 0.25
16	B/o Thane West Mr. Ashish Dwivedi Mob:75062 66288, 022-2543 4046		Industrial Premises Gala no. 203, 2nd floor, A Wing, K.K. Industrial Estate, Near Khatri Bhavan, Section 24, Ulhasnagar-421 003owned by Mr. Sunder Wadhwani(area 635 sq ft)	23.44/ 2.34/ 0.25
17			Industrial Premises Gala no. 204, 2nd floor, A Wing, K.K. Industrial Estate, Near Khatri Bhavan, Section 24, Ulhasnagar-421 003owned by Mr. Sunder Wadhwani (area 610 sq ft)	22.51/ 2.25/ 0.25
18	SPU Enterprises Mr Bhaskaran S Mudaliyar : Prop Mr Bhaskaran S Mudaliyar Guarantor: Mr. Govinda A Mudaliyar B/o Kalyan Ms Kalapana Chandre Mob: 9167940779 / 9819883218	01-02-2019 Rs.250.49 Lacs + interest + other charges thereon from date of notice	1. Gala No- 118, 119 and 120, 1st Floor Building No. A/9, Harihar Corporation, Gram Panchayat House no- 545, Vill: Dapode, Tal: Bhiwandi , Dist: Thane 2. Machinery : 109 Machines for stitching cloths	69.00/ 6.90/ 0.50 8.30/ 0.83/ 0.20
19	Aniket D Ahuja MR Aniket Deepak Ahuja B/o Vasant Vihar Mr Arvind Kumar Mob: 8229848580 / 9167940807	03-07-2017 Rs.44.91 lacs + interest + other charges thereon from date of notice	Flat 301 , Gavdevi Garden, G Wing Wavanje, Panvel, Raigad – 410206	12.27/ 1.22/ 0.20
20			Flat 302 , Gavdevi Garden, G Wing , Wavanje, Panvel, Raigad – 410206	12.27/ 1.22/ 0.20
21	Bhavik R. Salot Bhavik Rasiklal Salot B/o Vasant Vihar	03-07-2017 Rs. 34.29 lacs + interest + other charges thereon from date of notice	Flat 103 , Gavdevi Garden, Wavanje, G Wing,Panvel, Raigad – 410206	8.88/ 0.88/ 0.20
22	Mr Arvind Kumar Mob: 8229848580 / 9167940807		Flat 104, Gavdevi Garden, Wavanje,G Wing, Panvel, Raigad - 410206	8.88/ 0.88/ 0.20

Sr	Name of the Borrower/ Guarantors/Mortgagors & Contact Detail of Branch	Demand Notice Date & Due Amount (Rs in Lacs)	Details of the property	Reserve price / EMD / Bid Increase (Rs in Lacs)
23	Mr Kailash Bhagwan Gupta and Mrs Kesar Kailash Gupta B/o Vasant Vihar Mr Arvind Kumar Mob: 8229848580 /9167940807	04-09-2017 Rs.89.68 Lacs + interest + other charges thereon from date of notice	Flat No- B, -1801, 18th Floor, Niharika CHS LTD, Opp. Lok Puram complex, Gladly Alwaris Road, Majhiwade, Thane (W), Dist: Thane 400610	101.02/ 10.10/ 1.00
24	Mahesh Dnyaneshwar Dhanke & Dnyaneshwar Ramchandra Dhanke B/o Murbad Mr. Akash Kotmire Mob:7578822925 / 9167884685	10-11-2017 Rs.18.44 lacs + interest + other charges	Flat No.302, Third Floor, B Wing, B K Nagari, Near Nav Durga Hotel, Dev gaon,Tal Murbad, kalyan Murbad Road, Dist Thane 750 sq ft. built up area	12.83/ 1.28/ 0.20
25	Naresh Kapur Sood & Rekha Kapoor Sood B/o Ulhasnagar Camp 4 Mr. Vishwas Waghmare Mob:7020512019 /9167940803	09-05-2017 Rs.281.59 Lacs + interest + other charges thereon from date of notice	Flat No- A (13-14) , 1st Floor, China Link CHSL, Swagat Pari, Rajan Pada , Link Road, Malad West, Mumbai 400064	182.70/ 18.27/ 2.00
26	Manas Enterprises , Prop:- Ankush Pawar B/o Kalher Rajashree S Ramugade Mob: 9167884705/ 8380942477 , 02522-277716	19-05-2016 Rs.96.85 lacs + interest + other charges thereon from date of notice	Office no- 1, 1st floor, Dhandai Apartment, Swami Vivekanand Nagar, N- 7, NH- Margshirsh, Nashik	22.60/ 2.26/ 0.20
27	Meghana Madhukar Gurav Shubhangi Madhukar Gurav B/o Rewas Bodani Mr. Akash D Singhal Mob:- 9675768991/ 8879649575	05-11-2019 Rs.12.91 lacs + interest + other charges	House no. 897 on GAT no. 1189, Village: Nagaon, Taluk: Alibag, Dist: Raigad, Under Gram Panchayat : Nagaon	9.03/ 0.90/ 0.20
28	Ankit Traders Mr.Satayanarain V Mali, Mrs.Pooja S Mali Mr. Prashant R Nikharge (Guarantor/Mortgagor) B/o Boribunder Mr.Vivekjit Sinha-9920758540	14-01-2015 Rs.453.78 Lacs + Interest+ Other Charges if any	Shop No. 1&1A, Gr Floor, Satyavijay Apts, Survey No. 187, Hissa No. 9/2-14 of Village More, Virar Road, Opp-Nutan Vidyalay, Nalasopara East, Dist Thane-401209 Built up Area of 1975 sq ft	107.02/ 10.70/ 1.00
29	Sapphire Lifters Prop- Hakim Abbas Lakdawala Guarantor-Tasneem Hakim Lakdawala B/o Crawford Market Mr.Divya Ranjan 9167980363	20-07-2016 Rs.285.00 Lacs + Interest+ Other Charges if any	Plot No. 28,S N 19/1,Rangara Industrial Compound, Mumbra Panvel Road, Kirwali, Advaili , Dahisar Mori,Taluka Panvel,Dist- Raigad,Pin-410208 Plot Area-375 Sq Mtr (4037 Sq Ft)	95.95/ 9.60/ 1.00
30	Rocket Engineering & Electrical P. Ltd Mr. Jatin B Shah,Mr. Rakesh Rasiklal Shah (Co-borrower) B/o Crawford Market Mr.Divya Ranjan 9167980363	14-10-2016 Rs.100.30 Lacs + Interest+ Other Charges if any	Flat No. 301, 3rd Floor, Ami Kalash, Ami Complex, I C Colony, Borivali(West), Mumbai – 400 103, Area 71.73 sq.mtrs.	75.60/ 7.60/ 0.50
31	President International Prop:- Mr. Kaka Kanwaljeet Singh Guarantor:- Akshra Visa's Consultancy Pvt. Ltd Mohd. Mastan Sayed, Geeta Ganesh Sangale Ganesh Jayaram Sangale Just Joy Travels And Tours Pvt. Ltd. Director & Guarantor:-Mrs. Judith Fernandes Mr.Narinder Pal Singh Guarantor:- 1.M/s Akshra Visa's Consultancy Pvt. Ltd 2.Mohd. Mastan Sayed, 3.Geeta Ganesh Sangale 4.Ganesh Jayaram Sangale B/o Crawford Market Mr. Divya Ranjan 9167980363	President International 18-05-2018 Rs.112.95 Lacs +Interest+ Other Charges if any Just Joy Travels And Tours Pvt. Ltd. 30-11-2018 Rs.171.40 Lacs +Interest+ Other Charges if any	Commercial Unit No. 204 & 206 on 2nd floor ,Reliance Industrial Estate" on land bearing Plot no 2, CTS No. 12778, Near Vithalwadi Railway Station, Ulhasnagar-3, district-Thane.	54.16/ 5.41/ 0.50
32	Jassmine Multitrade Pvt. Ltd 1- Mr.Mukesh Kumar Gadhiya 2- Mr.Shyam Sunder Motwani B/o Nariman Point Mr. Suresh Chandra 9833236853	02-05-2019 Rs.486.24 Lacs + Interest+ Other Charges if any	Office no 303,3rd Floor, Ambience Court, Plot No.2, Sector No.19-D,VashiNavi Mumbai.Carpet Area 708 sq.ft.	155.55/ 15.56/ 1.00
33			Office No.313, 3rd Floor, Ambience Park Plot No.53,54,Sector No.19-A Vashi,Navi Mumbai Carpet Area 489 sq.ft	81.62/ 8.16/ 0.50
34	Volga 1.Mr. Prakash Boghabhai Gohil 2.Mr. Himmat Boghabhai Gohil 3. Mr. Vijay Boghabhai Gohil B/o BKC Mr. Sarvesh Kumar Mob:9769291662022-26590966	01-10-2015 Rs.135.00 Lacs + interest + other charges	Godown Gala No. 6 & 7 Bldg. No. 1-11, S. No. 42, 1st Floor, Arihant Corporation (Complex/ Compound), Village – Kopar, Talhati Saja – Kalher, Taluka – Bhiwandi, Dist – Thane-421302. Carpet Area : 4558.33 sq ft	88.62/ 8.86/ 1.00
35			Godown Gala No. 8 Bldg. No. 1-11, S. No. 42, 1st Floor, Arihant Corporation (Complex/ Compound), Village – Kopar, Talhati Saja – Kalher, Taluka – Bhiwandi, Dist – Thane- 421302. Carpet Area: 2054.84 sq ft	39.93/ 3.99/ 0.50
36	Shree Sai Corporation Mr. Pramesh Shirish Kothari B/o Virar (West) Mr.Aakash Mob:9670748999, 022-2500050	03-03-2018 Rs.50.13 Lacs + Interest + Other Charges	Gala No-111 & Right to Construct Gala No-211, Building No-B-18, Parasrnat Complex, Dapode Road, Owali Village , Tehsil-Bhiwandi, District-Thane, Pin Code-421302Built up area – 1275 Sq.Ft	12.52/ 1.25/ 0.50
37	Vinayak Sanjay Yadav B/o Modellagram Mr Ganpathis S Mudaliyar Mob: 9167940789/ 9324329894	01-09-2020 Rs.4.30 lacs + interest + other charges thereon from date of notice	Maruti Swift Dzire LDI, Tourist Taxi BS IV, MH-03-CH-0072	2.02/ 0.20/ 0.10




यूनियन बैंक ऑफ इंडिया

Union Bank of India



आस्था
Andhra



समृद्धि वन्यस्य
Corporation

स्ट्रुड्स असेट मैनेजमेंट शाखा: तलमनगाव, १०४, भात हाऊस, एस.एस. मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३, दूर. क्र. २२६-२२६१५०२३, २२६१५१००२, २२६१५२०५.

ईमेल : sanvnmumba@yunienbankofindia.com

कब्जा सूचना (स्थायर मिळकतीकरीता) [नियम -८(१)]

ज्याची निम्नव्याखरीताना, युनियन बँक ऑफ इंडिया, स्ट्रुड्स असेट मैनेजमेंट शाखा (एसएमएनई), १०४, भात हाऊस, तलमनगाव, एम.एस. मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३ चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिव्हरुरियडेशन अँड इक्वन्ट्रुअरा ऑफ फायनान्शियल सिसिस्ट्री इंटरल्ट (एफोसेमई)त रुस्त, २००० च्या नियम १ अन्वये प्राप्ता अधिकारिता याचा करून दिलेला ११.०२.२०१० रोजी एच मगाजी सूचना जारी करून वर्गीकृत/गणधनार/समीपत मे. द्या गंगा याचे अर्थे प्लॉट क्र. ६०१ आणि ६०२, स्कावलाव ए-विंग, वासोया स्कावलाव कॉम्प्लेक्स, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, सौ. मीना पलिक, श्री. राजन पलिक (दोन्ही राहतता प्लॉट क्र. ६०१ आणि ६०२, स्कावलाव ए-विंग, वासोया स्कावलाव कॉम्प्लेक्स, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३), सौ. लीना महतानी, श्री. किशोर महतानी, सौ. चीना महतानी (सह वाहत प्लॉट क्र. ५०३ आणि ५०४, स्कावलाव ए-विंग, वासोया स्कावलाव कॉम्प्लेक्स, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३) आणि मे. गुड डे फुल्लस प्रा. लि., नोंदणीकृत प्राप्ता आहे प्लॉट क्र. ए-६१ आणि ६२, रोड क्र. २२, गाला इंडस्ट्रियल इस्टेट, जेवरा (पश्चिम) -२००६०४ यांना सदर सूचित दिलेला क्र. ६.५३९.१०.६५४-२ (एचपे याच काचो ड्रेपल लाख नव्दद ह्यावहा सहाय्यते जेवरा माला) आणि त्याव्यतिरिच व्याजाची परतदेव करून सूचना प्राचीन्या गणधनप्राप्ता ६० दिवसांत कोणत्या समीगिते होते. सदर कमेची परतदेव कथण्यत करणारा/ गणधनार/ समीपत असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि संसंगामान अनेकाला सूचना देण्यात येतो की, निम्नव्याखरीताना खाली वगळी येतील मिळकतीचा कब्जा लाखा सद्दर अधिनियमिका कलम १३(१) सहाय्यता सद्दर निम्नव्याखरीत्या नियम १ अन्वये प्राप्ता अधिकारिता यावर कब्जा व/अ ऑर्गन्ट, २०१० रोजी घेतला.

निशेधतः कर्जदार/गणधनार/समीपत आणि संसंगामानान वगळता इय्यारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीची व्यवहार करू येने सदर मिळकतीशीर केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडिया, स्ट्रुड्स असेट मैनेजमेंट शाखेच्या राखम क्र. ६.५३९.१०.६५४-२ (एचपे याच काचो ड्रेपल लाख नव्दद ह्यावहा सहाय्यते जेवरा माला) आणि त्याव्यतिरिच व्याजाचा नावनाश नाहीत.

प्राप्ता मधल्या प्रमाणकालात उपलब्ध ठेवेल्या संसंगमधीर अर्थव्यवस्था कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तत्पुनरीने कर्जदाराचे तलब येवून घेततो जात आहे.

स्थायर मिळकतीचे वयोन

प्लॉट क्र. ए-६०१ आणि ए-६०२, ए-विंग, मोरामार्ग १३५०-६१, फूट, २६ मजला, वासोया स्कावलाव कॉम्प्लेक्स, ली, ओशिरा माल, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

सिंपलः ०४.०८.२०११

डिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

सही/-

જાણી સૂચના

અમને અગિયે હે માદક સામાજિક વર્ગીકરણ અને વૃથા લાભદાયક સહકારી સંસ્થા મર્યાદિત (મોંઝલવાળી) જ્યાંકે સેન્ટ્રાલિઝ્મ કારણે વાગ વાગસપૂર, તાલુકા કન્ઝર્ન, હિજરા ઝામડા, મહારાષ્ટ્ર કાઝા અને મોંઝલવાળીમાં થોડા પ્રમાણપત્ર ૧૬, ૧૯ અંતર્ગત ધારણ કેલેસે ૪,૨૦૦/- (ચપ્પે શેંખર માત્ર) દાર્ની મુલ્યાવના ૫૫૫૬ (૫૫૫૬) જેઠા અર મધીલ દુકા, નામાધિકાર અને હિલ્લેતમાં અગિય વાગ વાગસપૂર, તાલુકા કન્ઝર્ન, હિજરા ઝામડા, મહારાષ્ટ્ર જેથે સ્થિત મોંઝામણીત દુકુજી.૪૦૪૬.૮૬ ચી.મી, પ્લોટ ક્ર.૬૨(સદર સોંઝાવટીદુરે વર્ગિત) વાગવાના અને મોંઝલવાળીના દુકા તથાસે સોંઝાવટીસાં અમલે સુલે અગાઝા અગિય કન્ઝર્નમાં લાભ આપીતે વેદા અને દુકા હે ચી. ટ્રિલેટ હાલો, જેથે સુલે હુલો ચી.મી.મી.સુલે કોયમ્બેસેરોરે ૧૦૦૪, આશાકિજી અપાર્ટમેન્ટ, ટોડીઆય ક્રાસ ટેડ, રેસિડેન્સી મીચી ટેડ સેન્ટ્રાલ હોટાઈઝ-કન્ઝર્ન, અરમદનાવદ ઝાહર, અરમદનાવદ-૨૦૦૫૫ નામાધિકારક હુલો અને સંપર્કો આપીતે આલેસ.

કોળાતીની વ્યક્તી જ્યાંકો સુલે સદર સેન્ટ્રાલ કોળાતીની આલેખ દિવા કાઝ અસલ્વાસ માસે નિમ્નસ્વાયકોળાતીના પુરવાંસંહ વા તારહેપાસુ ૧૪ ટિપ્પેસ કઢાવલે, કમુર કેલેસવા દાવે નલ્વાકે માસલે જાઈલ આલેસ કોળાતીની દુલે અરમલ્વાસે ને વ્યાપ્તી/પેલ્તિયાતી માસલે જાતીલી આપ અમ્ચા અસિલાંદોરે કોળાતી ચેરો હી કોળાતીના દિવાયપાસુ મુલ અસલે.

૭ ઑગસ્ટ, ૨૦૨૧ તેજી

ડ. પોર્ટો સ્વેકન
ચકીલ આગિય સોલિસિટર.
સી-૪૨, કન્ઝર્નમાંગાં ધારના, સીલસ ૬૬૬૨,
અમ વહી રોડ, અંધેરી પૂર્વ, મુંબઈ-૪૦૦૦૬૬ ઈમેલ: connect@thefortcliche.com

[illegible]

जाहीर इशारा

आमचे अशिल बहुदिन शमतंत्रेज चौधरी, पत्ता : पुजारी कंपाऊंड, मालाड (पूर्व) हांचे सांगण्यावरून आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून तमाग जन्तेस कळविण्यात येते की, गाव कामग, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील स.न. ५७, ही.न. ३/१ क्षेत्र हे. आर. ०.३८.२० म्हणजे ३८२० चौ. मी. हया पैकी ०.२४.१९ हे. आर. म्हणजे २४१९ चौ. मी. तसेच स.न. ७९, ही.न. १/२, क्षेत्र ३३०० चौ. मी., आकार न. ५.४४ आणि स.न. ७९ ही. न. ६, क्षेत्र हे.

आर. ०.८८.०, आकार रू. १०७.४४ या पैकी ४५६५ चौ. मी. या एकूण १०२४४ चौ. मी. जमिनीबाबत आमचे अशिल आणि अस्तम चांद खान पत्ता: नुग बाग, मालाड, मुंबई यांचेत व सदर जमीनीचे ७/१२ उताऱ्यात नमूद मालक राधेश्याम मिश्रा वगैरे कुटुंबियांकडून विकत घेण्याबाबत दिनांक १३/०१/२०२० रोजीचा साठे करार झालेला आहे. सदर साठे करारप्रामाणे आमचे अशिल बागणे करीत आहेत. सदर कराराची पूर्तता करण्यस आमचे अशिल सदोदित तयार होते व आहेत. सद्या सदर अस्तम चांद खान आणि मिश्रा कुटुंबीय हे आमचे अशिलांना सहकार्य करीत नसल्याने आमचे अशिल सदर साठे कराराची पूर्तता करून मिळणेसाठी कायदेशीर कारावाया नुकसान भरपाईचे वसुलीसह मनाई हुकूम वगैरेचे मागण्याकरिता आरंभित आहेत.

तरीही सदर जमिनीसंबंधाने कोणीही वर नमूद अस्तम चांद खान आणि ७/१२ उताऱ्यात नमूद मालक राधेश्याम मिश्रा वगैरे मिश्रा कुटुंबीय हयांचेबरोबर कोणताही व्यवहार करू नये. अन्यथा त्याबाबत आमचे अशिल कोर्ट दबाव कर्ताली आणि सदर व्यवहार केल्यास तो आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही हा जाहीर इशारा हयादवारे दिला आहे.

सही /
वकील

मारिया डावरे,
पापडी, पो. पापडी

ता. वसई, जि. पालघर ४०१ २०७

Regi

Tel.: +

EXTR

Particul

- 1 Total Income from
- 2 Net Profit/(Loss) Exceptional and/d
- 3 Net Profit/(Loss) (after Exceptiona
- 4 Net Profit/(Loss) (after Exceptiona
- 5 Total Comprehensive [Comprising Prof and Other Comp
- 6 Equity Share Cap
- 7 Earnings Per Share - Not Annualised
1. Basic
2. Diluted

Note:

- 1 The above is an e Disclosure Requ Exchanges (www
- 2 The Previous peri

Place : Mumbai

Date : 06.08.2021



METROPOLIS
The Pathology Specialist

मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड

नोंदणीकृत पत्ता: २५० डी, उद्योग भवन, वाळी, मुंबई - ४०० ०३०, महाराष्ट्र, भारत.
फोन: ०२२-६२५८२८१० CIN: L73100MH2000PLC192798
ई-मेल: investor.relations@metropolisindia.com वेबसाईट: www.metropolisindia.com

जून ३०, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निष्कर्ष
सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन, २०१५ मधील विनियम (४७)(१)(बी)

[[(₹ लक्षांमध्ये) प्रति सभभाग आकडेवारी व्यक्तिलेख]]

तपशिल	एकत्रित			
	रोजी संपलेली तिमाही		संपलेले वार्षिक	
	जून ३०, २०२१	मार्च ३१, २०२१	जून ३०, २०२०	मार्च ३१, २०२१
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रचालनापासून एकूण उत्पन्न	३२,६७६.४९	२९,१७३.९९	१४,३१२.८४	९९,७९८.७०
या कालावधीसाठी हिशेबात घेतलेले अपवादात्मक बाबी, इक्विटी इन्व्हेस्टीज आणि कर यापूर्वीचा निव्वळ नफा/(तोटा)	८,७१८.२८ (१,५९०.१५)	८,१६५.३२	३५९.३७	२४,४३२.३०
अपवादात्मक बाबी			-	-
या कालावधीसाठी हिशेबात घेतलेले इक्विटी इन्व्हेस्टीज आणि कर यापूर्वीचा निव्वळ नफा/(तोटा)	१०,३०८.४३	८,१६५.३२	३५९.३७	२४,४३२.३०
हिशेबात घेतलेले इक्विटी इन्व्हेस्टीजचा हिस्सा (तोटा) (कर वजा जाता)	-	-	-	-
या कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	१०,३०८.४३	८,१६५.३२	३५९.३७	२४,४३२.३०
या कालावधीसाठी करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	७,४९२.१७	६,९३९.९४	२८७.८७	१८,३३४.८७
या कालावधीसाठी एकूण सर्वेक्ष उत्पन्न /(तोटा)	७,४४०.७४	५,९५२.९३	३७०.३३	१८,२२६.८६
समभाग भांडवल	१,०२२.५७	१,०२२.३३	१,०१३.६३	१,०२२.३३
इौर इक्विटी				६९,७८४.५८
प्रति भाग प्राप्ती				
-आधारभूत (रु. प्रति भाग) (वार्षिकीकृत न केलेले)				
(प्रत्येकी रु.२/- दर्शनी मूल्य असलेले समभाग)	१४.६५	१२.०५	०.५७	३५.९७
-सौम्यीकृत (रु. प्रति भाग) (वार्षिकीकृत न केलेले)				
(प्रत्येकी रु.२/- दर्शनी मूल्य असलेले समभाग)	१४.५८	११.९९	०.५७	३५.७९

टिपा:
 १. उपरोक्त अलेखापरीक्षित एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक निष्कर्षांचे पुनरावलोकन लेखा समितीने केले होते आणि त्यांना संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक ६ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केलेल्या सभेत मान्यता देण्यात आली होती.
 २. सेबी (लिस्टिंग ऑब्दिगेनशन अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५ अनुसार अवश्यक असलेले तपशील, स्वतंत्र निष्कर्षांच्या संबंधात पुढीलप्रमाणे आहेत:
(‘लाभामध्ये’)

तपशिल	रोजी संपलेली तिमाही			
	जून ३०, २०२१		मार्च ३१, २०२१	
	जून ३०, २०२१	मार्च ३१, २०२१	जून ३०, २०२०	मार्च ३१, २०२१
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
उलाढाल	२६,४९०.१८	२३,८३५.६९	११,०७७.७४	८१,६१०.८३
करपूर्व नफा	८,१७२.७३	१०,९३९.४९	२०७.०५	२४,६०४.७९
करानंतर नफा	५,९५१.७२	९,४३०.४४	२१९.११	२४,५५५.५१

३. उपरोक्त उतारा हा सेबी (लिस्टिंग ऑब्दिगेनशन अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५ मधील विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या, ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या आर्थिक निष्कर्षांच्या तपशीलावर नियुक्तीत घेतलेला आहे. ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या आर्थिक निष्कर्षांचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या www.metropolisindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड करिता
अमीरा शाह
 व्यवस्थापकाचे संचालक
 (डिआयएन : ००२०८०९५)

स्थान : मुंबई
दिनांक : ऑगस्ट ६, २०२१

<div style="text-align: center;"> FORM A PUBLIC ANNOUNCEMENT </div>	
(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Code of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF THE MAHARASHTRA AGRO INDUSTRIES DEVELOPMENT CORPORATION LIMITED	
<div style="text-align: center;"> RELEVANT PARTICULARS </div>	
1. Name of the Corporate Debtor	The Maharashtra Agro Industries Development Corporation Limited
2. Date of incorporation of Corporate Debtor	15-12-1965
3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	ROC-MUMBAI
4. Corporate Identity number / limited liability identification number of corporate debtor	U05000MH1965SGC013380
5. Address of the Registered Office and Principal Office (if any) of Corporate Debtor	Registered office: Krushi Udyog Bhavan, Aarey Milk Colony, Dinkarao Desai Marg, Goregaon East, Mumbai, 400 065
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	16-07-2021 (The order was intimated to IRP on 05-08-2021)
7. Estimated date of closure of insolvency resolution process	12-01-2022
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Ashish Vyas Registration No.: IBBI/IPA-001/IP-P-01520/2018-2019/12267
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address: B-1A Viceroys Court CHS, Thakur Village, Kandivali (East), Mumbai Suburban, Maharashtra- Email id: ashishvyas2006@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Address:- Kanchansobha Debt Resolution Advisors Private Limited, 1507, B Wing, One BKC, G-Block, BKC, Bandra East, Mumbai - 400051. Email id: maidcl@kanchansobha.com
11. Last date for submission of claims	19-08-2021
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not Applicable
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	https://ibbi.gov.in/home/downloads

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of **The Maharashtra Agro Industries Development Corporation Limited** on 16/07/2021 in C.P. No. 3270/1&B/2018. The said order was intimated by Insolvency Resolution Professional on 05/08/2021.

The creditors of **The Maharashtra Agro Industries Development Corporation Limited**, are hereby called upon to submit their claims with proof on or before 19th of August, 2021 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Name and Signature of Interim Resolution Professional: **Mr. Ashish Vyas (IRP)**

Date and Place: 5th August, 2021; Mumbai

इंडियन ओव्हरसीज बँक

असेट रिक्ल्यूरींग मनीजमेंट शाखा
५५५ माला, मेजर टॉर्नास ई-निंग,
कफ एंड, मुंबई-४००००५,
दूर.०२२२-२२१४४८०/१११/१४५, ईमेल: lob1998@lob.in

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (नियम ८(१))

ज्याअर्धी, निम्नस्थावरीकरांनी इंडियन ओव्हरसीज बँकेस प्राधिकृत अधिकाऱ्या या नात्याने सिक्वियुटाइयेशन ऑफ रिक्ल्यूरींग अन्वये आपल्यानानिअल असेट्स ऑफ एफ्लोसमेंट ऑफ सिक्वियुटी इंस्टेरेस्ट अन्वये, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाताने सिक्वियुटी इंस्टेरेस्ट (एफ्लोसमेंट) रक्कम, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांचा वापर करून दिनांक ०२.१२.२०२० रोजी एक मागणी सूचना जारी करून **कर्जदार मये, हतकामल टेसकेस प्राधिकृत**, कार्यालय क्र. ८/१० तेलावाडी, विठलवाडी, काळाबादेची रोड, मुंबई-४००००२ आणि श्री. प्रविणकुमार हस्तिमलजी जैन (संचालक), राहाता फ्लॅट क्र. १०४, मेजर दर्शन, ११ला मजला, जे.बी. मार्ग, हनुमान मंदिर जवळ, एलफिन्स्टन (प.), मुंबई-४०००१३, कु. रुचिका जैन (कायदेशीर वारस) श्री. दिलिपकुमार हस्तिमलजी जैन (मयत सभासद) यांची मुलगी, राहाता येथे फ्लॅट क्र. १०३, मेजर दर्शन, ११ला मजला, जे.बी. मार्ग, हनुमान मंदिर जवळ, एलफिन्स्टन (प.), मुंबई-४०००१३, कु. जानिका जैन (कायदेशीर वारस) श्री. दिलिपकुमार हस्तिमलजी जैन (मयत सभासद) यांची मुलगी, राहाता येथे फ्लॅट क्र. १०३, मेजर दर्शन, ११ला मजला, जे.बी. मार्ग, हनुमान मंदिर जवळ, एलफिन्स्टन (प.), मुंबई-४०००१३, कु. राटा जैन (कायदेशीर वारस) श्री. श्यामकुमार हस्तिमलजी जैन (मयत संचालक) यांची पत्नी, श्री. निशित जैन (कायदेशीर वारस) श्री. श्यामकुमार हस्तिमलजी जैन (मयत संचालक) यांचा मुलगा, श्री. प्रतिक जैन (कायदेशीर वारस) श्री. श्यामकुमार हस्तिमलजी जैन (मयत संचालक) यांचा मुलगा, सर्व राहाता फ्लॅट क्र. १०१/१०२, ए.वि. गुहालिया निम्नसंडेली, दत्ताराम एअर, मंग. होक्ता मिल्स घाटणे, काळाबादेची रोड, मुंबई-४०००३३ आणि हमीदारी श्री. प्रविणकुमार हस्तिमलजी जैन, राहाता फ्लॅट क्र. १०४, मेजर दर्शन, ११ला मजला, जे.बी. मार्ग, हनुमान मंदिर जवळ, एलफिन्स्टन (प.), मुंबई-४०००१३ आणि कापीराट हमीदारी मे. गुलदेव टेस्टाईल प्रोसेसर्स प्रा. लि., कार्यालय फ्लॅट क्र. ८/१० तेलावाडी, विठलवाडी, काळाबादेची रोड, मुंबई-४००००२ यांना सूचनेतीत एकूण रक्कम रु. ३,७५,१८,०४०/- (रुपये तीन करोड पंधराहजार लाख अठरा हजार चाळीस सात) रु. ३०,११,२००००० रकमेचा सांभांशिक दाने पुढील याच्या आणि दार, प्रमाद इत्यादी प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत अधिकाऱ्या सांगितले होते.

कर्जदार/हमीदारी सूचनेत नमूद केल्यानुसार रक्मेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदारी आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्थावरीकरांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीच्या कब्जा त्यांना सदर अंर्कट्या कलम १३(१) सहवाताने सदर रुक्कमच्या नियम ८ अन्वये त्याला/तिता प्राप्त अधिकाऱ्यांचा वापर करून हया ३१ जुलै, २०२१ रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि अशा मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा इंडियन ओव्हरसीज बँकेच्या रक्कम रु. ३,७५,१८,०४०/- (रुपये तीन करोड पंधराहजार लाख अठरा हजार चाळीस सात) रु. ३०,११,२००००० रोजी च्यास सांभांशिक दाने त्यावरील याच्या आणि अंमूद दार, प्रमाद इ. मागणी सूचनेतीत उपरोक्त तारखेपासून ते मागणी सूचनेच्या निगमनांतर् कोणतीही परतफेड केल्यास ते दार देयाच्या तारखेपर्यंत या रक्मेच्या भाराअंशान असेल. कब्जा घेतल्याच्या तारखेस देव धर्कीत रु. ४,७७,२५,४४२/- (रुपये चार करोड सव्हाहतर लाख पंचवीस हजार चारशे बेचाळीस मात्र) देव च्यासह देयाच्या तारखेपर्यंत सांभांशिक दाने पुढील याच्या आणि दार, प्रमाद इ. आहे.

(३) ताराम मागणीच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत अंर्कट्या १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्गण


प्लॉट क्र.बी-३६, बदलापूर एमआयडीसी, गाव खर्खई, बदलापूर (प.), तालुका: अंबनाथ, वि. ठाणे-४२११०३ येथे स्थित काळा माल, प्रक्रियेतील स्टीक, तयार माल, स्टोअर्स ऑफ स्पेअर्स, इतर वापर करण्यायोग्य वस्तु समाविष्टीत कंपनीची संपूर्ण सध्याची मत्ता आणि बुक डेव्ह.

प्लॉट क्र.बी-३६, बदलापूर एमआयडीसी, गाव खर्खई, बदलापूर (प.), तालुका: अंबनाथ, वि. ठाणे-४२११०३ येथील स्थित कंपनीची प्लांट ऑफ मशिनीज आणि इतर जंगम मत्ता. उत्तरेला प्लॉट क्र. एन-३, दक्षिणेला एमआयडीसीच्या १२ रूंद रोड द्वारे, पूर्वेला एमआयडीसीच्या १२ रूंद रोड द्वारे, पश्चिमेला प्लॉट क्र. एन-५ द्वारे.

दिनांक: ३.१.७७.२०२१

ठिकाण: मुंबई.

प्राधिकृत अधिकारी
इंडियन ओव्हरसीज बँक

	ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED							
Extraordinary Together		CIN: L92132MH1982PLC028767						
		Regd. Office: 18 th Floor, ‘A’ Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai- 400013						
		Tel:-91-22-7106 1234 Fax:-91-22-2300 2107 Website: www.zee.com						
		Financial Results for the quarter ended 30 June 2021						
		(₹ in lakhs)						
Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated			
		Quarter ended on 30/06/2021 Unaudited	Quarter ended on 30/06/2020 (Restated) Unaudited	Year ended on 31/03/2021 Audited	Quarter ended on 30/06/2021 Unaudited	Quarter ended on 30/06/2020 Unaudited	Year ended on 31/03/2021 Audited	
1	Total income from operations*	160,939	116,555	666,535	177,498	131,203	772,992	
2	Profit for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	42,119	10,695	172,886	30,695	5,765	138,221	
3	Profit for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	41,749	10,695	160,222	30,325	5,765	125,557	
4	Profit for the period/year after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31,189	7,781	112,074	20,878	2,928	79,304	
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	30,853	7,861	112,138	22,439	3,999	77,205	
6	Equity Share Capital	9,606	9,605	9,606	9,606	9,605	9,606	
7	Other equity (excluding revaluation reserves)			865,157			999,845	
8	Earnings per Share (of Rs. 1/- each) (for continuing operations)							
	Basic (Rs.) (Not Annualised)	3.25	0.81	11.67	2.23	0.32	8.33	
	Diluted (Rs.) (Not Annualised)	3.25	0.81	11.67	2.23	0.32	8.33	
*Excludes other income								
Notes :								
1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.zee.com ."								
2. This financial results has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).								
Place: Mumbai				For and on behalf of the Board				
Date: 6-Aug-21				Punit Goenka				
				Managing Director & CEO				